

## महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अ पोट कलम २ नुसार अर्जाचा नमुना

प्रती, तहसीलदार, \_\_\_\_\_ मार्फत तलाठी, \_\_\_\_\_

महोदय, मी,

अर्जदाराचे नाव

<b>राहणार</b>		<b>संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.</b>										
		<table border="1" style="width: 100%; height: 20px;"> <tr> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> <td style="width: 10%;"></td> </tr> </table>										
		<b>E-Mail Address</b>										
<input style="width: 100%; height: 20px;" type="text"/>												

१. मी याद्वारे सूचना देतो कि, मी दिनांक \_\_\_\_\_ रोजी खालील वर्णन केलेल्या जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४४ अ अन्वये खऱ्याखऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता अकृषिक वापर करण्यास प्रारंभ केला आहे.

अ) जमीन जेथे स्थित आहे ते

मौजा	तालुका	जिल्हा

ब) जमिनीचे वर्णन

सर्वे न.	हिस्सा न.	क्षेत्र हे आर	आकारणी रु.

क) सध्या ज्या साठी जमिनीची आकारणी करण्यात आली आहे किंवा जमीन धारण करण्यात आली आहे ते प्रयोजन जमिनीचे वर्णन (म्हणजे निवासी/ वाणिज्यिक / कृषिविषयक ):

क) त्यावर कोणतीही इमारत अस्तीत्वात आहे काय? आणि तसे असेल तर तिचा उपयोग खऱ्याखऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता किंवा इतर कोणत्याही अकृषिक प्रयोजनाकरिता अकृषिक वापर करण्यात येत असलेले वरील खंड ब मधील जागेचे क्षेत्र :

प्रायोजन क्षेत्र	चौ . मीटर मध्ये
औद्योगिक	
वाणिज्यिक	
निवासी	
इतर अकृषिक वापर	

वरील बाबींच्या पुष्ट्यर्थ गावाच्या सात/बाराच्या उताऱ्याच्या प्रमाणित प्रती, त्याच प्रमाणे जमिनीच्या वापराच्या कार्य निहाय / प्रयोजन निहाय तपशीलानुसार इमारतीचे व इतर बांधकामाचे स्थान आणि त्या गावाला / जमिनीला जोडणारे निकटतम पोच मार्ग किंवा तेथे पोहोचण्याची साधने दर्शविणारी रेखाटणे किंवा रेखांकणे यांच्या प्रमाणित प्रती (10 प्रती) सोबत जोडल्या पाहिजेत.

2. मी, पुढील माहिती सुद्धा सादर करित आहे.

या जमिनीत हक्क/बोझा/कब्जा रूपाने हित संबंध असलेल्या व्यक्तींची जमिनीच्या परवर्तनासाठी ना हरकत असल्याबाबत खालील प्रमाणे संमती दर्शक सहाय केल्या आहेत.

अ.क्र.	भूधारकांचे संपूर्ण नाव व टपालाचा पत्ता	मोबाईल क्र.	व्यवसाय	सही
1				
2				
3				
4				

3. खऱ्या-खऱ्या औद्योगिक वापराचे संक्षिप्त वर्णन आणि प्रस्तुत जमिनीवर उभारावयाचा नियोजित उद्योग

4. उद्योग विभाग किंवा अधिकारी यांनी दिलेल्या लायसनची (कोणतेही असल्यास) वैशिष्ट्ये / तपशील

4.1 लायसन देणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम

4.2 त्याच्या कार्यालयाचा पत्ता

क) लायसन चा क्रं. व तारीख आणि त्यात नमूद केलेले प्रयोजन / कार्य

ड) लायसन वैध असण्याचा कालावधी

- ड.1 त्यात कोणत्याही विशिष्ट शर्ती लादलेल्या आहेत काय?
- ड.2 असल्यास, त्याचा विस्तृत तपशील द्या.
- ई. ज्याला लायसन देण्यात आले त्या उद्योजकाचे / उपक्रम परिचालकाचे नाव आणि त्याचे जमीन मालकाशी / भू-धारकाशी असलेले नाते
- फ. मालक / धारक हा सहकारी उद्योजक आहे किंवा कसे विस्तृत तपशील द्या
- ग. पर्यावरण विभाग / प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण विषयक निर्वाधिता ( Clearance ) मिळविली आहे किंवा कसे ? तपशील द्या
- ड) लायसन वैध असण्याचा कालावधी

#### 4. जमीन

- अ. 1 ज्याकरिता सध्याची प्रारूप / अंतरिम / अंतिम / प्रादेशिक योजना / विकास योजना / नगर रचना परियोजना आहे अशा क्षेत्रात स्थित आहे किंवा कसे ?
- अ.2 तसे असल्यास, अशा योजनेचा / परियोजनेचा विस्तृत तपशील वीनिर्दिष्ट करा
- ब. नगर पालिका क्षेत्रात
- क. शहर भूमापण क्षेत्रात
- ड. कटक क्षेत्राचे आत किंवा जवळ
- इ. विमानतळ / रेल्वे स्टेशन / रेल्वे मार्ग / कारागृह / तुरुंग / दहन किंवा दफन भूमीजवळ आहे काय ? असे असेल तर, त्या ठिकाणापासून त्याचे अंदाजे अंतर

#### 5. इतर माहिती कोणतीही असल्यास

6. वास्तविक रीतीने मी माझी खात्री करून घेतली आहे की , -

- अ) वर नमूद केलेल्या जमिनीचा मला परिपूर्ण हक्क आहे आणि तेथे पोहोचण्यास योग्य पोच मार्ग आहे.
  - ब) वर नमूद केलेल्या जमिनीचा कोणताही भाग विकास आराखड्या नुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव ठेवलेला नाही ( जेथे असा आराखडा अस्तीत्वात असेल तेथे )
  - क) औद्योगिक वापराच्या उक्त आराखड्याच्या सर्वकष योजनेस विरोध होणार नाही.
  - ड) भूमी संपादन अधिनियम, 1894 किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 या अन्वये उक्त जमिनीचा कोणताही भाग संपादनाकरीता अधिसूचित करण्यात आलेला नाही.
  - ई ) या जमिनीचा कोणताही भाग राज्य शासनाने अंतिम स्वरूप दिल्या प्रमाणे 2001 ते 2021 रास्ता योजनेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही रस्त्याच्या ओळीत अंतर्भूत होणार नाही.
  - फ) कोणत्याही रेल्वे मार्गाच्या 30 मीटरच्या परिसरात हा उद्योग येत नाही.
  - ग) उच्च दाब पारेषन वाहिनीच्या 15 मीटरच्या परिसरात हा उद्योग येत नाही.
  - ह) किनार पट्टी वीनियम क्षेत्र व्यवस्थापनाचे संबधातील कोणताही कायदा किंवा नियम किंवा वीनियम किंवा आदेश ओळीच्या बांधणी बाबत वीनियम, इमारती वीनियम, जल सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळालेली क्षेत्रे तसेच नियोजित उद्योगाची उभारणी करण्यासाठी पर्यावरणाशी, सार्वजनिक आरोग्य, शांतता किंवा सुरक्षितता इत्यादि बाबींशी संबंधित असेल असा कोणताही कायदा किंवा नियम किंवा विनियम किंवा आदेश यांच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन होणार नाही.
7. जिल्हाधिकारी जेव्हा व जसा निदेश देईल त्या प्रमाणे मोजमाप शुल्क भरण्याची सुद्धा मी हमी देतो आणि जमिनीच्या वापरच्या सुधारित तपशीलासह कोणताही बदल झाल्यास ( रेखाटनाच्या रेखांकनाच्या तीन प्रतीत ) तो जिल्हाधिकार्याला आगावू कळविणे ही माझी जबाबदारी आहे.
8. वरील माहिती चुकीची असल्यास, उपरोक्त अकृषिक वापर अनाधिकृत समजण्यात येईल आणि उक्त कलम 44-अ च्या दंडनिय तरतुदी लागू होतील, या कायदेशीर परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे.
9. मी, या द्वारे निवेदन करतो की, उक्त अकृषिक वापरास म्हणजेच \_\_\_\_\_ ला प्रारंभ करण्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीच्या आत म्हणजेच दिनांक \_\_\_\_\_ महिना \_\_\_\_\_, 201\_\_ रोजी ही सूचना देण्यात येत आहे.
10. मी, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, वर दिलेली माहिती माझ्या माहिती प्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरी आहे.

अर्जदाराची सही

### पोचपावती

श्री. \_\_\_\_\_ रा. \_\_\_\_\_ तालुका \_\_\_\_\_

जिल्हा: \_\_\_\_\_ येथे स्थित असलेल्या जमिनीचा अकृषिक वापरासाठी प्रारंभ केल्याच्या तारखेच्या सूचनेचा नमूना व त्याच्या संबंधित असलेली इतर माहिती मिळाली

ठिकाण: \_\_\_\_\_

दिनांक: \_\_\_\_\_

महसूल अधिकार्याची सही आणि पदनाम

मौजा: तालुका: 

जाहीरनामा

नमुना 'अ'

या जाहीरनाम्या द्वारे सर्व हित संबधितांना सूचित करण्यात येते कि , अर्जदार श्री/श्रीमती...

राहणार	संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.									
	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>

यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याचे कलम ४४-अ अन्वये खालील प्रमाणे नमूद केलेल्या शेत जमिनीचे \_\_\_\_\_ या औद्योगिक वापराची सनद प्राप्त करण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे. या द्वारे जाहीर करण्यात येते कि, उक्त जमिनीत ज्यांचे हित संबध असतील किंवा ज्यांना, अशी परवानगी मंजूर करण्याविरुद्ध कोणतेही आक्षेप सादर करावयाचे असतील, अशा सर्व इसमास या द्वारे कळविण्यात येते कि, एकतर त्यांनी स्वतः जातीने किंवा विधी व्यवसायी किंवा अभिकर्ता यांचे मार्फत माझ्या समोर उपस्थित राहावे आणि कोणतेही आक्षेप असल्यास ,

ते, त्यांनी, माझ्या विचारासाठी सदर जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत लेखी निवेदनाद्वारे किंवा समक्ष हजर राहून सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेप किंवा कोणत्याही प्रकारचा उजर विचारात घेण्यात येणार नाही. कृपया नोंद घ्यावी.

मौजा	सर्व्हे न.	आराजी	हे.आर	हक्क	वापर
<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>
<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>

दिनांक :

महसुली मामला क्र.

शिकका

अपर जिल्हाधिकारी, वर्धा

१. तहसीलदार , यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव रवाना. त्यांनी या जाहीरनाम्याची एक प्रत कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लाऊन प्रसिद्ध करावी व प्रसिद्धी अहवाल तसेच या जमिनीचे संदर्भातील मुद्दे निहाय अहवाल एक महिन्याचे आत सादर करावा.

२. जिल्हा नाझर , जिल्हा कार्यालय , वर्धा यांनी एक प्रत नोटीस बोर्डवर लाऊन प्रसिद्ध करावी.

प्रसिद्धी अहवाल : तहसील कार्यालयाचा नोटीस बोर्ड

गाव चावडी प्र.दिनांक:

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

उप-विभागीय अधिकारी , \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४-अ नुसार औद्योगिक प्रयोजनासाठी अभिप्राय देणे बाबत  
संदर्भ:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अ नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ४४ अ मध्ये केलेल्या तरतुदी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरत बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत.त्याच प्रमाणे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात तलाठी यांचे कडून तपासणी अहवाल प्राप्त करून घ्यावा.

विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट )

## बिन-शेती परवानगीसाठी केलेल्या अर्ज प्रकरणी तलाठी यांचा मोका चौकशी अहवाल

मौजा	सर्व्हे न.	आराजी	हे.आर	जमा	हक्क

प्रकरण क्र.

मोका चौकशीची तारीख :

अ.क्र.	तपासणीचा मुद्दा	तलाठीचे अभिप्राय
1	अर्जदार हाच जमिनीचा कब्जेदार आहे काय ?	
2	सध्या जमिनीचा कोणत्या कारणासाठी वापर केला जात आहे.	
3	सदरचा वापर अधिकृत आहे काय ?	
5	सिलिंग/भूदान अथवा अन्य योजने अंतर्गत अर्जदारास दिली आहे किंवा कसे?	
6	सदरची जमीन इनाम नष्ट कायद्या प्रमाणे मिळालेली आहे काय? असल्यास अर्जदाराने नजराण्याची रक्कम भरणा केली आहे काय? व बिनशेती वापरासाठी आवश्यक परवानगी घेतली आहे काय?	
7	सदर जमीन आदिवासी जमीन हस्तांतरण कायद्या अंतर्गत येते काय?	
8	सदर जमीन शासकीय अथवा इतर प्रयोजनार्थ भूसंपादनासाठी प्रस्तावित आहे काय?	
9	सदर कारस्तकाराकडे शासकीय किंवा निम-शासकीय कर्जाचा बोजा आहे काय?	
10	सदर जमीन मुळची भूमिधारी हक्काची होती काय?	
11	भूमिधारी असताना किंवा भोगवटादार वर्ग-२ असताना हि जमीन अर्जदाराने मर्यादित हक्कावर धारण केली होती काय?	
12	सदर जमीन शासनाने मर्यादित हक्कावर दिली आहे काय?	
13	सदर जमिनीला लागून सरकारी / झुडपी जंगल/किंवा नदी नाला आहे काय?	
14	सदर शेत जमिनीवर निस्तार हक्क आहेत काय	

अ.क्र.	तपासणीचा मुद्दा	तलाठीचे अभिप्राय
15	अर्जदारास सदर जमीन वारसहक्काने मिळाली आहे काय?	
16	नसल्यास खरेदी हक्काने प्राप्त केली आहे काय?	
17	जमिनीपासून 15 मीटर चे आत उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे काय?	
18	जमिनीपासून 30 मीटर चे आत रेल्वे लाइन गेली आहे काय?	
19	सदर जमीन अर्जदाराचे ताब्यात केंव्हा पासून आहे ? कोणत्या हक्काने प्राप्त केली आहे?	
20	सदर स.न. चा १९५४-५५ चे खर्यानुसार जुना स.न व त्यावेळच्या भूधारकाचे नाव	
21.	सदर जमीन प्रारूप किंवा अंतिम असलेल्या प्रादेशिक विकास आराखडा मध्ये समाविष्ट झालेली आहे काय?	
22	जमिनीत जाने येणे साठी सध्या पोच रास्ता आहे काय?	
23	जमीन अस्तीत्वात असलेल्या कोणत्या रस्त्याचे लगत आहे ? रस्त्याचे नाव व त्याची वर्गवारी नमूद करावी जसे की पानधन रस्ता/ ग्रामीण / प्रमुख जिल्हा मार्ग / राज्य मार्ग/ राष्ट्रीय महामार्ग /	
24	१९५४ पासून आतापर्यंत भूधारकामध्ये झालेला बदल व त्याचे कारणे याचा वेगळा अहवाल सादर करावा	

तलाठी साझा:

तहसील:

नाव , सही व मोबाईल नंबर



## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

तहसीलदार, \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४-अ नुसार औद्योगिक प्रयोजनासाठी अभिप्राय देणे बाबत  
संदर्भ:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील बिनशेती परवानगी देण्याबाबत केलेल्या तरतुदी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरत बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत.त्याच प्रमाणे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात तलाठी यांचे कडून तपासणी अहवाल प्राप्त करून घ्यावा.

विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

जिल्हा पुनर्वसन अधिकारी, \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ A नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबंधित:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ व नियम १९८९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत. प्रस्तावित जमीन हि लाभ/ बुडीत क्षेत्रातील आहे किंवा कसे? असल्यास अधिनियमाचे तरतुदीनुसार परवानगी दिली आहे किंवा कसे ? सदर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक आहे किंवा कसे ? या बाबत आपले अभिप्राय द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट )

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

विशेष भूसंपादन अधिकारी ,(समन्वयक) \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ A नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबंधित:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.										
		<table border="1" style="width: 100%; text-align: center;"> <tr> <td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td><td style="width: 20px;"> </td> </tr> </table>										
E-Mail Address												

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अ नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

सबब संदर्भाकित शेत जमीन हि भूसंपादनात समाविष्ट आहे किंवा कसे ? तसेच एखाद्या शासन यंत्रणेने या जमिनीची मागणी केली आहे किंवा कसे ? या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत.

विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट )

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग,

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४अ नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे

बाबत

संदर्भ:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.							
		<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>	<input type="text"/>
		E-Mail Address							
<input type="text"/>									

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अ नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ व नियम १९८९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत. प्रस्तावित जमीन हि लाभ/ बुडीत क्षेत्रातील आहे किंवा कसे? असल्यास अधिनियमाचे तरतुदीनुसार परवानगी दिली आहे किंवा कसे ? सदर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक आहे किंवा कसे ? या बाबत आपले अभिप्राय द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील, भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ A नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबंधित:

अर्जदाराचे नाव

<b>राहणार</b>		<b>संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.</b>
		<b>E-Mail Address</b>

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अ नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

म.ज.म.(जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी )नियम १९६९ च्या अनुसूची २ व ३ नुसार सुसंगत आहेत किंवा कसे ?; त्याचप्रमाणे **मुंबई महामार्ग अधिनियम १९५५** यांचे **प्रकरण तीन** ज्यांचा बाबतीत अमलांत नाही अशा क्षेत्रातील रस्त्याची सीमा व इमारतीची रंग या मधील इमारतीची रंग व नियंत्रण रेषे संबधी तरतुदीनुसार तपासून आपले तांत्रिक अभिप्राय द्यावेत. त्याअनुषंगाने व आवश्यकता असल्यास, अंतिम आदेशात समाविष्ट करावयाच्या अटी व शर्तीचा उल्लेख करून आपले अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ चे आत कळवावेत.विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट )

अपर-जिल्हाधिकारी, वर्धा

Sanjay.bhagwat@nic.in

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी , \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ ए नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबद्ध:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (ए) नुसार अशी परवानगी देणे बंधन कारक आहे.

विद्युत अधिनियम २००३, इंडियन टेलिग्राफ अधिनियम १८८५ , तसेच या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेती बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय ,अनुषंगिक तांत्रिक तपासणी करून व अर्जदाराला घालून द्यावयाच्या अटी व शर्ती सह दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत., त्याच प्रमाणे हि शेत जमीन विद्युत वितरण कंपनी किंवा इतर विद्युत कंपन्यांच्या विकास योजनेत समाविष्ट आहे किंवा कसे ? या बाबत अभिप्राय द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प,

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ A नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबद्ध:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी ९० दिवसाचे आत देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ व नियम १९८९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत. प्रस्तावित जमीन हि लाभ/ बुडीत क्षेत्रातील आहे किंवा कसे? असल्यास अधिनियमाचे तरतुदीनुसार परवानगी दिली आहे किंवा कसे ? सदर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक आहे किंवा कसे ? या बाबत आपले अभिप्राय द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील, भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

अपर-जिल्हाधिकारी, वर्धा

Sanjay.bhagwat@nic.in

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प ( कालवे विभाग )

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे बाबत  
संदर्भ:

अर्जदाराचे नाव

<b>राहणार</b>		<b>संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.</b>								
		<table border="1" style="width: 100%; height: 20px;"> <tr> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> <td style="width: 15%;"></td> </tr> </table>								
<b>E-Mail Address</b>										

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी ९० दिवसाचे आत देणे बंधन कारक आहे.

सबब महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ व नियम १९८९ प्रमाणे नियमाचा व या बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा विचार करून सदर शेत बाबत परवानगी देणे योग्य आहे किंवा कसे या बाबत आपले स्वयं-स्पष्ट अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत. प्रस्तावित जमीन हि लाभ/ बुडीत क्षेत्रातील आहे किंवा कसे? असल्यास अधिनियमाचे तरतुदीनुसार परवानगी दिली आहे किंवा कसे ? सदर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक आहे किंवा कसे ? या बाबत आपले अभिप्राय द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील, भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

अपर-जिल्हाधिकारी, वर्धा

Sanjay.bhagwat@nic.in



## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

नगर रचनाकार ,नगर रचना कार्यालय , वर्धा

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ ए नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबंधित:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

यांनी खालील वर्णनाचे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरसाठी बिन-शेती परवानगी साठी अर्ज दिनांक:  
रोजी अर्ज सादर केला आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ ए नुसार अशी अर्जदाराने औद्योगिक अकृषिक वापर सुरु केल्याची सूचना दिले आहे.

प्रस्तावित अभिन्यास हा विकास योजनेत समाविष्ट असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीशी सुसंगत आहे किंवा नाही? ह्या बाबत अभिप्राय किंवा ग्रामीण भागातील असल्यास ब व क वर्ग नगर पालिकांना लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली तसेच म.ज.म.(जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी )नियम १९६९ च्या अनुसूची २ व ३ नुसार सुसंगत आहेत किंवा कसे ?; त्यानुसार घालून द्यावयाच्या अटींचा उल्लेख करून आपले वस्तुनिष्ठ अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत.

विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील , भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट )

अपर-जिल्हाधिकारी, वर्धा

Sanjay.bhagwat@nic.in

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

मुख्याधिकारी, नगर परिषद, \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४ नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे बाबत  
संदर्भ:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

यांनी खालील वर्णनाचे शेत जमिनीच्या निवासी / व्यापारी / औद्योगिक वापरासाठी बिन-शेती परवानगी साठी अर्ज  
दिनांक: \_\_\_\_\_ रोजी अर्ज सादर केला आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी ९० दिवसाचे आत देणे बंधन कारक आहे.

प्रस्तावित अभिन्यास हा विकास योजनेत समाविष्ट असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीशी सुसंगत आहे किंवा नाही? ह्या बाबत अभिप्राय, तसेच 'ब' व 'क' वर्ग नगर पालिकांना लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली तसेच म.ज.म.(जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ च्या अनुसूची २ व ३ नुसार सुसंगत आहेत किंवा कसे?; तसेच पाणी पुरवठा, गटारे, अंतर्गत रस्त्यांचे बाबत आपले अभिप्राय व त्यानुसार घालून द्यावयाच्या अटींचा उल्लेख करून आपले वस्तुनिष्ठ अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत. विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील, भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी आवश्यकता असल्यास अर्जदार यांचेशी संपर्क साधावा.

सह-पत्रे: १.गाव नमुना ७/१२ चा उतारा; २.गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४.मोजणी नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

अपर-जिल्हाधिकारी, वर्धा

Sanjay.bhagwat@nic.in

## अपर-जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय

महसूल मामला क्र.: \_\_\_\_/NAP-34/2013-14

दिनांक:

जावक क्र.:

प्रती,

ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत \_\_\_\_\_

ता. \_\_\_\_\_

विषय: महाराष्ट्र जमीन महसूल अधि.६६ चे कलम ४४-A नुसार बिन-शेती परवानगी देणे साठी अभिप्राय देणे  
संबंधित:

अर्जदाराचे नाव

राहणार		संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी न.
		E-Mail Address

यांनी खालील वर्णनाचे शेत जमिनीच्या निवासी / व्यापारी / औद्योगिक वापरासाठी बिन-शेती परवानगी साठी अर्ज  
दिनांक: \_\_\_\_\_ रोजी अर्ज सादर केला आहे.

तालुका	मौजा	स.न.	क्षेत्रफळ	आकारणी	पैकी क्षेत्र	प्रयोजन

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ (३) नुसार अशी परवानगी ९० दिवसाचे आत देणे बंधन  
कारक आहे.

प्रस्तावित अभिन्यास हा ग्रामीण भागात समाविष्ट असल्यामुळे त्यास 'ब' व 'क' वर्ग नगर पालिकांना लागू असलेल्या  
विकास नियंत्रण नियमावली लागू होते. तसेच मुंबई ग्राम पंचायत अधिनियम, १९५८ व महाराष्ट्र ग्राम पंचायत  
( गावठाणाच्या विस्ताराची तत्वे आणि इमारतीचे नियमन) नियम १९६७ मधील तरतुदींचा विचार करून  
अभिन्यासाची तपासणी करण्यात यावी, या तरतुदीशी विसंगत बाबी संदर्भात बदल करणे आवश्यक असल्यास तशा  
सुधारणा, पाणी पुरवठा, गटारे, अंतर्गत रस्त्यांचे बाबत आपले अभिप्राय व त्यानुसार घालून द्यावयाच्या अटींचा उल्लेख  
करून आपले वस्तुनिष्ठ अभिप्राय दिनांक \_\_\_\_\_ पूर्वी द्यावेत.

विहित कालावधीत अभिप्राय प्राप्त न झाल्यास आपली संमती आहे हे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येतील,  
भविष्यामध्ये या संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

सह-पत्रे: १. गाव नमुना ७/१२ चा उतारा; २. गाव नमुना ८अ; ३. जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा; ४. मोजणी  
नकाशा; ५. प्रस्तावित अभिन्यास (ले-आउट)

## बिनशेती प्रकरणाचे बाबत पाठविलेल्या पत्रांच्या पोच पावतीचा नमुना

महसुली मामला क्र. \_\_\_\_\_/NAP-34/ 2013-14

मौजा: \_\_\_\_\_ ता. \_\_\_\_\_

उपरोक्त संदर्भातील पत्र क्र. \_\_\_\_\_ दिनांक \_\_\_\_\_ रकान्यात नमूद केलेय दिनांकास प्राप्त झाले आहे.

कार्यालय	स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव/ पदनाम	प्राप्तीचा दिनांक	स्वीकारणाऱ्या व्यक्तीची सही	स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल न.
उपविभागीय अधिकारी				
तहसीलदार				
जिल्हा पुनर्वसन अधिकारी				
विशेष भूसंपादन अधिकारी (समन्वय)				
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम				
कार्यकारी अभियंता म.रा. विद्युत पु.कंपनी				
कार्यकारी अभियंता वर्धा पाटबंधारे विभाग				
कार्यकारी अभियंता निम्न वर्धा प्रकल्प				
कार्यकारी अभियंता निम्न वर्धा कालवे वी.				
नगर रचना विभाग				
नगर परीषद / ग्राम पंचायत				
Power Grid Nagpur				